

- घ्राणा (von घ्रा mit घ्रा) 1) n. *das Riechen*: तद्व्यघ्राणितः KĀTHAS. 13, 64. — 2) n. *Sattheit* H. 426. — 3) adj. = घ्राणत *satt* H. 426, Sch.
- घ्राणत (wie eben) adj. 1) *gerochen* MED. t. 87. — 2) *satt* H. 426. — 3) = क्रात (ÇKDR. घ्राक्रात) MED. — H. an. 3, 246: घ्राणते प्रस्तसंधिनि (?). — Vgl. घ्रा mit घ्रा.
- घ्राण्ये (wie eben) adj. *zu riechen*: घ्राणेन न तदाण्येम् MBh. 14, 610.
- घ्राणुशायने adj. von घ्राणुश *gaṇa* पत्तादि zu P. 4, 2, 80.
- घ्राणुशिक (von घ्राणुश) adj. f. घ्रा सुCR. 1, 83, 10.
- घ्राणकृति (घ्राण् + कृति) m. N. pr. eines Fürsten MBh. 2, 126.
1. घ्राङ्ग (von 2. घ्राङ्ग) m., f. °ङ्गी, pl. घ्राङ्गाम् *aus dem Lande Aṅga stammend, ein Oberhaupt dieses Landes gaṇa* पैलादि zu P. 2, 4, 59. 4, 1, 170, Sch. 178, Sch. 2, 4, 62, Sch. ÇĀNT. 2, 18. घ्राङ्गी MBh. 1, 3772.
2. घ्राङ्ग (von 3. घ्राङ्ग) 1) adj. *das Thema (gramm.) betreffend* P. 1, 1, 63, Sch. — 2) n. *ein zarter Körper* TRIK. 2, 6, 20.
- घ्राङ्गक adj. von 2. घ्राङ्ग P. 4, 2, 123, Sch. = घ्राङ्गः, घ्राङ्गी oder घ्राङ्गा भक्तिरस्य 4, 3, 100, Sch.
- घ्राङ्गदी f. N. pr. die Hauptstadt von Aṅgada's Reiche VĀṢU-P. in VP. 386, N.
- घ्राङ्गविर्ये adj. *in der Chiromantie (घ्राङ्गविर्या) vorkommend, mit derselben sich abgebend gaṇa* ऋगयनादि zu P. 4, 3, 73. 4, 2, 61, VĀRT. 4.
- घ्राङ्गार (von घ्राङ्गार) n. *Kohlenhaufen gaṇa* भित्तादि zu P. 4, 2, 38.
- घ्राङ्गारक patron. von घ्राङ्गार oder घ्राङ्गारक Verz. d. B. H. 53.
- घ्राङ्गिक (von 3. घ्राङ्ग) 1) adj. *mit dem Körper, mit den Gliedern bewerkstelligt* AK. 1, 1, 3, 16. H. 283. — 2) m. *Trommelschläger ÇĀBDAR*. im ÇKDR. Wohl falsche Lesart für घ्राङ्गिक; vgl. घ्राङ्गिन्, घ्राङ्गी, घ्राङ्ग्य.
- घ्राङ्गिसे adj. f. ई *von den Aṅgiras oder von Aṅgiras stammend, ihnen angehörig, sie betreffend*: या कृत्या घ्राङ्गिसेः कृत्या घ्रासुरीः AV. 8, 3, 9. 7, 17, 24. घ्राथर्वणीराङ्गिसेर्दिवामनुष्यसा उत । घ्राथयः प्रज्ञायते 11, 4, 16. 12, 5, 42. VS. 4, 10. 19, 73. घ्राङ्गिसेनाग्निना दीपयति KAUC. 14, 47. KĀTJ. ÇR. 23, 2, 3. हिरात्र माÇ. 6, 2 in Verz. d. B. H. 73. घ्राङ्ग्यान्म् MBh. 1, 469. der *angirasische* heisst insbesondere Brhaspati RV. 4, 10, 1. 10, 164, 4. AV. 8, 10, 25. 10, 1, 6. 11, 10, 10, 12. 19, 4, 4. ÇĀT. Br. 1, 2, 3, 25. subst. *Angiraside* Vop. 7, 1, 9. pl. RV. 6, 33, 5. AV. 16, 8, 14. 19, 22, 1. R. GORR. 1, 70, 4. — ÂÇV. ÇR. 12, 11, 12. So heisst Brhatsāman AV. 5, 19, 2. Kāvāna ÇĀT. Br. 4, 1, 5, 1. Ajāsja 14, 4, 1, 9 (= BṚH. ÂR. Up. 1, 3, 8). Sudhanvan der Gandharva 6, 3, 1 (= BṚH. 3, 3, 1). MBh. 2, 2315. KaKa 1, 3335. Triḡaṭa R. GORR. 2, 32, 40. Kṛshṇa KAUSH. Br. 30, 9 in Ind. St. 1, 190. Ghora ebend. Brhaspati (am Himmel der Planet Jupiter) AK. 1, 1, 2, 26. H. 119. घ्राङ्गापयामास पितृन् शिशुराङ्गिरसः कविः M. 2, 151. MBh. 3, 14118. 14, 121 (= घ्राङ्गिरसः पुत्रः 99. 134). Ind. St. 2, 239. Vgl. oben. Brhaspati's Bruder Saṁvarta MBh. 14, 281. घ्राङ्गिसे MBh. 1, 6908. 3, 14128. In RV. ANUKR. und VS. ANUKR. wird eine grosse Zahl von Angirasiden als Verfasser vedischer Lieder aufgeführt. Vgl. auch noch P. 4, 1, 107. 108. 109. Verz. d. B. H. 53. fg. घ्राङ्गिरसकल्प WEBER, Lit. 147. Verz. d. B. H. No. 366. घ्राङ्गिरसस्मृति Ind. St. 1, 467.
- घ्राङ्गुलिके (von घ्राङ्गुलि) adj. *fingerähnlich* P. 5, 3, 108.
- घ्राङ्गुर्षे m. *lauter Preis, Loblied*: अस्मा इडु त्यमुपमं स्वर्षो भोग्याङ्गु-
- घ्राण्ये (wie eben) adj. *laut preisend, schallend*: सामं RV. 1, 62, 2.
- घ्राङ्गी wohl = घ्राङ्गी (s. u. 1. घ्राङ्ग) MBh. 1, 3777.
- घ्राङ्ग्ये adj. von घ्राङ्ग *gaṇa* संकाशादि zu P. 4, 2, 80.
1. घ्राच s. घ्राचपराच und घ्राचोपच.
1. घ्राच m. N. pr. eines Mannes RĀGA-TAR. 4, 512.
- घ्राचतुम् (von चत् mit घ्रा) Un. 2, 116. m. *ein Gelehrter Wils.*
- घ्राचतुरम् (von 2. घ्रा + चतुर) adv. *bis zum vierten Gliede*: घ्राचतुरे क्षीमे पशवो द्रव्हे मिथुनायत्ते (d. i. माता पुत्रेण मिथुनं गच्छति पौत्रेण प्रपौत्रेण तत्पुत्रेणापि) P. 8, 1, 15, Sch.
- घ्राचतुर्ये n. nom. abstr. von घ्राचतुर (3. घ्रा + चतुर) P. 5, 1, 121.
- घ्राचपराच n. *gaṇa* मयूरव्यंसकादि zu P. 2, 1, 72. Zusammengesetzt aus घ्राच und पराच, zweien aus der Verbindung von घ्रा und परा mit घ्राच entstandenen Formen; vgl. घ्रावच, उच्च und घ्राचोपच. Indessen kann च auch als conj. und aufgefasst werden.
- घ्राचमन (von चम् mit घ्रा) n. 1) *das Ausspülen des Mundes* AK. 2, 7, 35. H. 837. KULL. zu M. 3, 251 und 5, 142. घ्राचमनविधि Verz. d. B. H. No. 1022. — 2) *Wasser zum Ausspülen des Mundes*: दद्यादाचमनं ततः JĀĠN. 1, 242. घ्राचमनविन्द्वः (kann auch zu 1. gezogen werden) 195.
- घ्राचमनक (wie eben) m. *Spucknapf* ÇKDR. angeblich nach HĀR., wo aber घ्राचामनक sich findet.
- घ्राचमनीय (von घ्राचमन 1.) 1) adj. *zum Ausspülen des Mundes dienend*: कुम्भान् ÂÇV. GṚHJ. 4, 6. — 2) n. *Wasser zum Ausspülen des Mundes* ÂÇV. GṚHJ. 1, 24. KAUC. 90. MBh. 3, 13662. 13718. INDR. 3, 2. VICV. 2, 16.
- घ्राचय (von चि mit घ्रा) m. *gaṇa* आकर्षादि zu P. 5, 2, 64. *Ansammlung, Fülle* Ntr. 12, 9.
- घ्राचयक (wie eben) adj. = घ्राचये कुशलः *gaṇa* आकर्षादि zu P. 5, 2, 64.
- घ्राचरणा (von चर् mit घ्रा) n. 1) *Ankunft* RV. 1, 48, 3. — 2) *Wandel*: स्वाचरणं MBh. 13, 312. ययेष्टचरणम् VEDĀNTAS. in BENF. Chr. 219, 3. — 3) *Karren, Wagen*: स यथा प्रयोग्य घ्राचरणे युक्त एवमेवायमस्मिञ्चरिरे प्राणो युक्तः KĀND. UP. 8, 12, 3. Nach ÇĀMĒ. m. — 3) *das Thun, Verrichten, Bewerkstelligen*: प्रतिरोधाचरणं AK. 3, 4, 10, 121. मङ्गलाचरणं SĀH. D. 1, 5.
- घ्राचरणीय (wie eben) adj. *zu thun, zu bewerkstelligen*: तद्वैरुबुद्धेरपि मयास्य न विरुद्धमाचरणीयम् PĀKĀT. 89, 25.
- घ्राचरितव्य (wie eben) adj. 1) *nach hergebrachter Sitte zu verfahren*: अघ्राचरितव्यमन्युदयकालेषु ÇĀK. 108, 22. — 2) *zu thun, zu vollbringen*: अघ्राचरितव्यमेव — राज्ञो विषयवासिभिः । प्रियाण्यघ्राचरितव्यानि MBh. 3, 15120.
- घ्राचर्य (wie eben) adj. P. 3, 1, 100, VĀRT. Vop. 26, 15. 1) *adeundus, zu betreten, zu besuchen*: घ्राचर्यो देशः P. 3, 1, 100, VĀRT., Sch. — 2) *zu thun, zu vollbringen*: घ्राचर्यं कर्म P. 6, 1, 147, Sch.
- घ्राचाम (von चम् mit घ्रा) m. Vop. 26, 170. 1) *Ausspülung des Mundes* ÇĀBDAR. im ÇKDR. — 2) *das Wasser, der Schaum von gekochtem Reis* AK. 2, 9, 49. H. 396. KĀTJ. ÇR. 19, 1, 22. JĀĠN. 3, 322.